



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.-०३/०६/२०२५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल (पोचपावती)

वार्ड क्र: ४ मालमत्ता क्र: ७६८ भाग क्र:

जुना वार्ड क्र: ४

जुना मालमत्ता क्र: ७२१



मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै:

मीना सुरेंद्र मकसाने

भोगवटदाराचे नाव:

मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट

बिल क्र.

DND3024

भाडेकरूचे नाव:

पत्ता: पाटील चौक, दौंड

दुकान / इमारतीचे नाव: -भाग्यश्री अपार्टमेंट

संगणक क्र.: W4Z2000563

राचे विवरा	संकलित कर रु	वृक्ष कर रु	अग्निशमन कर रु	वि. स्वच्छता कर रु	शिक्षण उपकर रु	रो. ह. उपकर रु	उपयोगकर्ता शुल्क रु	शास्ती रु	अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु	एकुण कर रु
थकीत मागणी रु										
चालु मागणी रु	१०७३	४५	२१	२१	२४८		३९७			१८०५
एकुण मागणी रु	१०७३	४५	२१	२१	२४८		३९७			१८०५

मालमत्ता धारकाची किंवा पावती घेणाऱ्याची सही



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.-०३/०६/२०२५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल

वार्ड क्र: ४ मालमत्ता क्र: ७६८ भाग क्र:

जुना वार्ड क्र: ४

जुना मालमत्ता क्र: ७२१



मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै:

मीना सुरेंद्र मकसाने

भोगवटदाराचे नाव:

मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट

बिल क्र.

DND3024

भाडेकरूचे नाव:

दुकान / इमारतीचे नाव: -भाग्यश्री अपार्टमेंट

संगणक क्र.: W4Z2000563

१) महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देय होतो. २) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५०(३) अन्वये विल दिल्यापासून १५ दिवसांचे आत विलातील संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास संकलित करात १ टक्का सवलत मिळेल. ३) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील (राजपत्र दि. २७/०४/२०१० असाधारण भाग ४) मधिल सुधारीत कलम १५० अ (१) कमेचा पूर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमाह २% शास्ती भरावी लागेल व चालु मागणीतील पहिली अर्धवार्षिक रक्कम दि. ३०/०९/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी. त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% शास्ती लागेल व चालु मागणीतील दुसरी अर्धवार्षिक रक्कम दि. ३१/१२/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी अन्यथा त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% प्रतिमाह शास्ती भरावी लागेल. ४) रक्कम न भरल्यास कलम १५० अ (१) अन्वये एकुण थकीत रकमेच्या प्रतिमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. व कर रक्कम दंडासह भरणा करणे बंधनकारक राहील. ५) वेळीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही किंवा (अ) पूर्ण कराचा भरणा शास्ती ची रक्कम, व्याज, फी व इतर बाकी रक्कम विहित मुदतीत भरली नाही किंवा (ब) कलम १६९ तरतुदीनुसार अशा विला विरुद्ध अपिल केली नाही, तर अशी रक्कम व तो वसूल करण्याचा सर्व खर्च कलम १५२ अन्वये मुख्याधिकारी यांच्या सहिते वॉरंट (अधिपत्र) मालमत्तेची अटकावणी किंवा जप्ती करून व ती जाहिर लिलावाद्वारे विकुण वसुलीस पात्र असेल ६) जम केलेल्या स्यावर मालमत्तेबाबत मा. रक्कमेत आपली स्यावर मालमत्ता ताब्यात घेता येईल. ७) सदर देयक ३१/०३/२०२५ पर्यंत चे वसुली नोंदीस आधिन राहून लागू करण्यात येत आहेत. असल्यास, भरलेली रक्कम सदर विलातून समायोजित केली जाईल.

सन २०२५-२६ करीता मागणी

कराचे विवरण	थकीत मागणी रु	चालु मागणी		चालु वसुली (असल्यास)	सन २०२५-२६ ची एकुण देय मागणी रु
		प्रथम अर्धवार्षिक मागणी रु	दुसरी अर्धवार्षिक मागणी रु		
संकलित कर रु		५३७	५३६	पावती पु. पावती क्र विलांक	१०७३
वृक्ष कर रु		२३	२२		४५
अग्निशमन कर रु		११	१०		२१
वि. स्वच्छता कर रु		११	१०		२१
शिक्षण कर रु		१२४	१२४		२४८
रो. ह. उपकर रु					
उपयोगकर्ता शुल्क		१९९	१९८		३९७
शास्ती रु					
अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु					
एकुण कर रु		९०५	९००		१८०५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये या तारखेनंतर शास्तीसहीत भरावयाची रक्कम.

विवरण	एप्रि-२५	मे-२५	जुन-२५	जुलै-२५	ऑग-२५	सप्टें-२५	ऑक्टो-२५	नोव्हें-२५	डिसे-२५	जाने-२६	फेब्रु-२६	मार्च-२६
थकीत देय रक्कम रु												
पहिली अर्धवार्षिक मागणी रु	९०५	९०५	९०५	९०५	९२३	९४१	९५९	९७७	९९६	१९१४	१९५०	१९८६
दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	९००	९००	९००	९००	९००	९००	९००	९००	९००			
एकुण देय रक्कम रु	१८०५	१८०५	१८०५	१८०५	१८२३	१८४१	१८५९	१८७७	१८९६	१९१४	१९५०	१९८६

झाडे लावा,
झाडे जगवा



स्वच्छ दौंड
सुंदर दौंड



कर विभाग प्रमुख

मुख्याधिकारी

दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

टिप : सदर देयक / दाखला मालमत्ता कर आकारणीच्या प्रयोजनार्थ आहे. यावरून माळकीहक्क सिद्ध होत नाही. किंवा मालकी हक्क पुरावा म्हणून वापरता येणार नाही.

ऑनलाईन मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता वेबसाईट :- daundmc.com

